A Nahar POLY FILMS LIMITED

Regd. Office: 376, Industrial Area-A, Ludhiana- 141003 CIN: L17115PB1988PLC008820

Phone No.: 0161-2665000, Fax No.: 0161-2661180 E-mail: secnel@owmnahar.com, gredressalnpfl@owmnahar.com Website: www.owmnahar.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that TWENTY NINTH ANNUAL GENERAL MEETING OF NAHAR POLY FILMS LIMITED will be held on Tuesday, the 26" Day of September, 2017 at 12.30 p.m. at the premises of M/s. Nahar Industrial Enterprises Limited, Focal Point, Ludhiana (Punjab).

Notice of the Annual General Meeting (AGM) setting out the Ordinary and Special Business to be transacted thereof together with the Annual report, inter alia, including the Audited Financial Statements (Standalone as well as Consolidated) for the year ended 31.03.2017, Auditors Reports, Directors Reports, Attendance slips and Proxy Forms have been sent to all the members individually at their registered addresses and electronically to those members who have registered their e-mail addresses with the Company/Depository Participant. The Company has completed sending of e-mail to the members as well as physical dispatch on 2nd September, 2017.

Members are hereby informed that Notice of the Meeting and aforesaid documents are available on the Company's website i.e. www.owmnahar.com. The said Notice is also available on the website of CDSL i.e. www.cdslindia.com. A Member who wish to receive a physical copy of the aforesaid documents may send an e-mail to secnel@owmnahar.com quoting his folio no/DP Id/ Client Id. Alternatively, he/she can also send a request letter to the Company Secretary at the Registered Office address of the Company.

Notice is also hereby given pursuant to Section 91of the Companies Act, 2013 read with Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 2st September, 2017 to 9th September, 2017 (both days inclusive) for the purpose of AGM and dividend. The dividend if approved at the Annual General Meeting will be paid to the Shareholders, whose names shall appear in the Register of Members as on 1st September, 2017 or Register of Beneficial Owner, maintained by the Depositories as at the close of 1st September, 2017.

Notice is also hereby given pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with the Rules made thereunder and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that Company is providing e-voting facility to all shareholders for transacting the Businesses (Ordinary as well as Special) mentioned in the Notice convening 29° Annual General Meeting (AGM) of the

Member may cast their votes using an electronic voting system (Remote e-voting) from a place other than venue of the meeting. The communication setting out the procedure for Remote e-voting inter alia, containing the User-Id and password alongwith the copy of the Notice convening the Annual General Meeting has been dispatched to the members. The Company has provided a platform of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com for remote e-voting. The EVSN (E-voting Sequence Number) allotted to the Company by CDSL is 170819030. The facility for voting through ballot/polling paper or electronic mode shall also be made available at the AGM. The members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting are entitled to vote at the AGM via ballot or e-voting. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through Remote e-voting but shall not be entitled to vote again.

The Remote e-voting period shall commence from 9:00 a.m. on Saturday, 23th September, 2017 and close at 5:00 p.m. on Monday, 25th September, 2017. The Remote e-voting shall not be allowed beyond the specified date and time and the e-voting Module shall be disabled by CDSL for the e-voting thereafter. Once the vote on a resolution(s) is cast by the member the same cannot be changed subsequently.

d

e

P

M

di

to

ret

OIC

Fra

fon

dat

how

tou

2019

ofth

non

tit-fo

A member, whose name appear on the Register of Members and Register of Beneficial Owners as on CUT OFF DATE i.e. 19[®] September, 2017, only shall be entitled to avail the facility of Remote e-voting and voting at the Meeting.

Any person, who becomes the member of the company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as on the cut off date i.e. 19° September 2017 may obtain the User id and password by sending a request at e-mail secnel@owmnahar.com. Thereafter he/she will follow the same instructions for voting through electronic mode as mentioned at Note no. 24 of the Notice of the AGM.

In case of any query or issues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at the www.evotingindia.com under help section and write an e-mail to helpdesk evoting@cdsindia.com. The helpdesk can also be contacted at 1800-200-5533. In case of any query/grievances related to e-voting Mrs. Nidhi Khande, Company Secretary of the company can be contacted at Registered Office address or through email - secnel@owmnahar.com and Phone no. 0161-5066265.

The Company shall declare the results of the voting after the counting of the votes and submission of the report by the Scrutinizer and the results shall also be updated on company's website i.e. www.owmnahar.com and CDSL's website: www.cdslindia.com. The results shall simultaneously be communicated to the Stock Exchanges i.e. NSE & BSE.

BY ORDER OF THE BOARD

BY ORDER OF THE BOARD FOR NAHAR POLY FILMS LIMITED SD/-

DATE: 02.09.2017 NIDHI KHANDE
PLACE: LUDHIANA (COMPANY SECRETARY)

Yuvraaj Hygiene Products Limited

CIN: L'74999MH1995PLC220253

Plot No. A-650, 1st Floor, TTC Industrial Estate, MIDC, Pawane Village, Mahape, Navi Mumbai 400 705

Tel: 022-27784491, Fimall: yhpl@hic.in , Website: www.hic.in

NOTICE

Notice is hereby given that the 22nd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Tuesday, 26th day of September, 2017 at 12.30 p.m. at 02 Banquets, Satra Plaza, Palm Beach Road, Phase 2, Sector 19D, Vashi, Navi-Mumbai-400703, to transact the business as set out in the Notice of 22nd AGM dated 22nd August, 2017. The Company has completed the dispatch of its Annual Report for the Year ended 31th March, 2017 including the said Notice to all the Members whose name appear in the Register of Members as on Friday, 25th August, 2017, through permitted modes by Monday, 4th September, 2017.

Se

No Bu

the Di

m m Pa St M

av

av

re

SE Ca

ac N

WRG

th

W

fa

ECM

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Wednesday, 20th September, 2017 to Tuesday, 26th September, 2017 (both days inclusive) for the purpose of AGM.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Disclosure Requirements). Regulations, 2015, ("Listing Disclosure Requirements) and the revolutions activities to the members to cast their votes on all the resolutions set forth in the Notice convening 2.2nd AGM through electronic voting system. The Company has engaged services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing e-voting facility.

All the members are informed that:

- a) The business as set forth in the Notice of the 22nd AGM of the Company may be transacted by electronic voting means.
- b) The Cut-off date for determining the eligibility to vote by e-voting or by voting facility at 22nd AGM is Tuesday, 19th September, 2017.
- c) E-voting is optional. The e-voting shall remain open from Saturday, 23rd Septembier, 2017 at 9.00 A.M.(IST) upto Monday, 25th September, 2/017 at 5.00 P.M. (IST). The e-voting module shall be disabled by C;DSL after 5.00 p.m. on Monday, 25th September, 2017.
- d) Any person who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Tuesday, 19th September, 2017, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the pald-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Tuesday, 19th September, 2017.
- e) The facility for voting through polling paper shall be made available at the venue of 22nd AGM. Members can opt for only one mode of voting i.e. either through polling paper or e-voting. In case members cast their votes through both the modes, voting done by e-voting shall be considered and votes cast through polling papers at the 22nd AGM shall be treated as invalid. Members who have cast their vote by e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
-) The Notice of AGM is available on website of CDSL viz. www.evolingindia.com and of the Company viz. www.hic.in.
- g) Members who do not receive the Annual Report may apply to the Company and obtain a duplicate thereof:

M/s. Manish Ghia & Associates, Company Secretaries, Mumbai are appointed a.s Scrutinizer to scrutinize voting process in a fair and transparent manner. The results declared alongwith the Scrutinizer's Report shall be displayed on the Company's website within the prescribed period. The results shall also be communicated to the Stock Exchanges.

For detailed instructions pertaining to e-voting, members may refer to the Section 'E-voting Process' in the Notice of 22nd AGM. In case of queries or grievances regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under the 'HELP' section or write and e-mail to helpdes.k.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi — Deputy Manager, Central Depository Services(India) Limited (CDSL), Phiroze Jéjejebhoy Towers, 16" Floor, Dalai Street, Fort, Mumbai — 400 001 at contact number — 18002005533.

For Yuvraaj Hygiene Products Limited Vishal Kampani

Place: Navi Mumbal Vishal Kampani Date: 4th September, 2017 Managing Director DIN: 03335717

भारद्वाज अंतिम फेरीत

एमें । युवा बॅडॉर्ग सरद्राजने भारताच्याच भारद्वांबने भारताच्याच किरण बॉर्बचा २१-१६, २०-२२, २४-२२ असा करत इंडियन ज्युनिअर इंटरनॅशनल ग्रापी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत त्याचा सामना भावलंडच्या कुनलावृत वितीदसानशी होईल.

जोकोविचला कन्यारत्न जीका। बेलब्रेड । १२ ग्रॅण्डस्लम च्यालाऱ्या नोवाक बोकोविचची च्यालाऱ्या नोवाक बोकोविचची पत्नी ऐलेनाने मुलीला जन्म दिला आहे. जोकोविचने आपल्या कन्येचे नाव तारा असे ठेवले आहे.

कोजोविच दोन वर्षापूर्वी पहिला मुलगा स्टेफनचा पिता झाला होता. वुडबर्नचा निर्णायक गोल र्डिफ । युवा फुटबॉलपट्

बुड वर्नच्या निर्मायक गोलाच्या बोसवर बेल्सने पात्रता फेरीच्या लंब तीत ऑस्टियाचा

होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्यर्पेत खेळण्याची आपली दावेदारी

शरद राव निर्वतले

मुंबई । मुंबई आणि कर्नाटकचे रणजी क्रिकेटपटू शरद गुव बांचे चाइपविकाराच्या पक्क्याने निधन झाले. राव यांनी १९८० ते ८६ या कालखंडात प्रथम श्रेणीचे १० सामने खेळले होते. त्यात २७ घावांमध्ये ४ विकेट्स ही त्यांची गोलंदाजीतील सर्वोत्तम कमागिरो होती.

पदकाची आशा कायम

मॉस्को । किनान चेनाई आणि झोरावर संधूने मॉस्को आवर्सएसएफ जागतिक. शॉटगन अजिंक्यपट स्यर्थेच्या पात्रता फेरोत शानदार कमागिरी करत भारताची पदकाची आशा कायम राखली आहे. पात्रता फेरोत भारतीय नेमबाजांनी एक्स २१५ गुण नोंदवले.

टीव्ही आणि डिजीटल अशी केली विभागणी

आयपीएल प्रसारण हक्कासाठी आज बोली

ऐतिहासीक

लिलाव

कार्यकारी

। मुंबई 🗷 प्रतिनिधी ।

्रहेडियन प्रिमीअर लीग क्रिकेट स्पर्पेच्या प्रसारण हकांसाठी सोमवारी होणाऱ्या लिलावात काही अन्पेक्षित बोली लागण्याची शक्यता बीसीसीआयला अन्यस्ति बाला लागण्याचा शक्यता बासासाज्ञयला बाटत आहे. परस्या हित्यसंबध आह येक नयेत स्हणून आधर्पणलाचे चेअसन राजीव शुक्ता यांनी स्वतःला या लिलाव प्रक्रियेपासून अलिप्त टेवले आहे. आधर्पणलच्या प्रसारणांच्या अधिकारांचे बीसीसीआवने टिव्ही आणि हिजीटल अशी विभागणी करण्यात आली अहे. २०१८ ते २०२२ पर्यंत रेण्यात वेणाऱ्या या अधिकारातून बीसीसीआयला सुमारे २० हजार कोटी रुप्यांची कमाई होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यात भारतीय उपखंडातील टिव्ही प्रसारणाच्या हक्षांमोबन वेगाने वादन असलेल्या हिजीरल मिडीयाच्या वाचा समावेश आहे. याशिवाय पश्चिम आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या महत्वाच्या बाजारपेठांमधील जागतिक अधिकारांचा समावेश या लिलावात करण्यात आसा आहे

्अस्टेल आणि रिलायस जिओमध्ये पुरस आहे. मागीत वेलीस हे अधिकार २०१५ पासून तीन वर्षांसाठी नोवा क्रिजीटलने ३०२२ कोटी रूपयामध्ये स्वरेट केले होते. या सिलावात समिति होल्यासाठी गेन्यावर्षी १८ कंपन्यांनी जिलावायी कामदपत्रे खरेदी केली होती. त्यात स्टार इंडिया, ऑमेकॉन सेलसे सर्व्हिसेस, कॉलोऑन इंटरऑक्टरह मिडीया, ताल टिव्ही इंडिया, सोनी पिक्चर्स नेटवर्क, टाईम्स इंटरनेट, सुपरस्पोर्ट्स



निर्देशा, थी इन, ईक्टोनेट निर्देशा, स्काय युक्त ईस्सरोजन डिजिटल निर्देशा, भीटी पीएलसी, ट्रिटर आणि सेनाइल इक या कंपनांचा सम्बोध आहे. प्राच्या तुन्तेन २००८ गाम केवक, साह प्रचन्याचीन तिलाकान स्वाच्यक प्रच्यक होते. चावत टिव्ही धानसपानी इक वर्ल्ड टेल स्पोर्ट्स समुद्राने १९८ कोटी रुपयांमध्ये खरेटी केसी होती. त्यानंतर एक वर्षाने सोनीने हे अधिकार १.६३ अन्य अमेरिकन डॉलसीला खरेदी केले होते.

रॉजर फेडरर, रफाल नदालची आगेकूच कायम

विजयी कामगिरीचा आलेख उंचावला

। न्युयॉर्क 🕭।

पाच वेळा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकणारा दिगाज टेनिसपटू रॉजर फेडररने सहाव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल कायम राखली आहे. अन्य लहतींमध्ये अव्वल मानांकित रफाल नदालने ता फॉर्म कायम राखताना अर्जेटिनाच्या लियोनाहीं मेयरचे

आव्हान तिसऱ्या फेरीत संपृष्टात

नदालने चौथ्या फेरीत स्थान मिळवताना लियोनाडीं मेयरचा ६-७, ६-३, ६-१, ६-४ असा पराभव केला. या विजवासह लियोनाडोंविरुद्ध**चा** नदालने आपल्या विजयी कामगिरीचा आलेख ४-० असा उंचावला

३३ स्पर्धेच्या उपारवपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी नदालला आया व्यक्तेनच्या अंतेक्साद डोलगोपोलोख्ही दोन हात करावे लागतील, या दोधांमध्ये आलापर्यंत झालेल्या लढतींमध्ये नदालच्या विजवाचा आलेख ६-२ असा आहे. अन्य लढतींमध्ये फेडररने ३१ वर्षीय फेलिसियानी लोपेझवर ६-३, ६-३, ७-५ असा सरळ विजय मिळवला. फेडररने लोपेझवर १३ सामन्यांमध्ये मिळवलेला सलग १३ वा विजय आहे. आता फेडररचा सामना फिलीय कोलश्वेरशी होईल. आरोग १३ था विकास आहु, जाता श्वेकरण्या सामागा श्वेकराने कारतस्थला हाह्यतः, श्वेकरराने विजीवाता १९ वेंकर याजायी हावसेले आहे. स्पर्धेतील पहिल्या दाने लडतीमध्ये आरोसि टियाको आणि मिखाईल हुन्तीवेरद्वाच्या सामन्यातय्या पाचय्या सेटपर्यंत खेळावे लागले होते. यण शनिवारी आरोज्या सामन्यात फेडरराने लोपेकरूर सहज विजय मिळवत १६. व्यांदा स्पर्धेच्या सीच्या केरील प्रवेश केला. जर्मनीच्या कोलश्चेरने ऑस्टेलियाच्या जॉन मिलमॅन ७-५.६-२. प्रवश करतः, अभागाया कालाव्यन आस्ट्राक्ष्याया आने ।मारामा ७-५६, २-३, ६-५ असा परमाय केता. अर्जर्द्रीत्याय्या सहाये मानाकान मिळालेच्या शॉमिनीच थिएमने कालय्या एडियन मानाशिनाता ७-५, ६-३, ६-४ असा परमाय करतः मागील वार वर्षांभय्ये तिसऱ्यांदा चीय्या फेरीत स्थान मिळवले. थिएमचा सामना अर्जेटिनाच्या जुआन डेल पात्रोशी होईल. जुआनने आव्यान कायम राखताना स्पेनस्या रॉबर्टो बतिस्ता अगुटवर ६-३, ६-३, ६-४ असा विजय मिळवला.

यंत्रणेनेही आपली चूक मान्य करावी

। नवी दिल्ली 🗷 ।

नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेतील निराशजनक कामगिरीबदल भाष्य करताना देशातील आधाडीची महिला पेहलवान विनेश कोगाट म्हणाली की, जागतिक स्पर्धेतील अपवशासाठी खेळाडुंच्या जोडीने शासकिय यंत्रणाही तेवडीच जवाबदार आहे आणि यंत्रणेने त्या द्वतातात रासाम्बन्ध प्रशासित तथवाच वाचवरार आहं आगा वश्यन त्याचा वाचवरारी रिव्यत्वराच्या पारिके हुण्यत्व केल्लाचा रोस्टम किश्म माणारी, खेळाडू अधक मेहनत करत आहेत. एण खेळाचे व्यवस्थाचन वोणर्यत व्यवस्थाचन होते नाही तोणरीत गुण्यता अनुसारी आमाराल त्याला सावेशी कमाणित करता लिएना सारी, पार्श्यसाहन कही कुण्य हाल्या अस्तित स्व त्यात मी सुगारणा करेल एण त्याचवरोबर शासांकर पश्यांनाही आपल्या

त्याची पुनरावृती व्हायला नको, पण वे काही घडलय त्याची जवाबदारी सगळ्यांनीच च्याचला पातिले.

यावेळी विनेशने भारतीय संधासाठी चांगल्या परदेशी प्रशिक्शकाची आवरयकता असल्याचे बोलून दाखक्ले. विनेश म्हणाली की, भारतीय खेळाडूंसाटी चांगल्या परदेशी मार्गदर्शकाची गरज आहे. या विषयावर आपीडी भरपूर लिहील्यात आले आहे पण काहीच झालेले नाही. भारतीय पेहलवानांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुभवाची आवश्यकता आहे पण पुढोल वर्षांपर्यंत आसी देशातच सराव करणार आहोत, ऑलिस्पिक होऊन . आता वर्ष झाले आहे. ऑलिम्पिक झाल्यावर देशांतर्गत क्रीहा ध्ववस्थापनात बदल व्हायला पाहिजे असल्याची चर्चा झाली. पुढे काय झाले ?.

धोनीप्रमाणे कोहलीही यशस्वी होईल

सुरेश रैनाने विराटबाबत वर्तविली भविष्यवाणी

। नवी दिल्ली 🕭 ।

भारतीय संघातील स्टारफलंदाज सुरेश रेना सध्या संघापून बाहिर आहे. मात्र, सुरेश रेनाने कर्णधार विराट कोहलीसंदर्धात एक भविष्यवाणी केली आहे. सुरेश रेनाच्या मते, विराट कोहली हा माजी कर्णधार सुरेश रैनाच्या मते, विराट कोहला हा माजा कणधार महेंद्र सिंग धोनी याञ्याप्रमाणेच संघाचे नेतृत्व करत आहे. विराट कोहली हा धोनीप्रमाणेच यश प्राप्त

विराट कोहली हा सुद्धा धोनीप्रमाणे लवकर पराभव मान्य करत नाती असेती रैनाने महटलं आहे. मुरेश रैना सध्या चेन्नईमध्ये कलपती-एजीएस-चूची बाबु स्पर्धी खेळत आहे. येथील एम. ए. क्रम अञ्ज स्पन्न खळत आह. यथाल एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये सराव करत असताना रैनाने म्हटले की, या मेंदानासांबत आहर वणी जोडल्या आहेत मारतीय

आणि चेत्रई मुपर किंम्ससाठी या मैदानात अनेक सामने खेळला आहे. किंग्ससा

संघातून बाहेर असलेला रैना आपला फिटनेस मजबूत बनविण्यासाठी मेहनत घेत आहे. मात्र, रेना नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये यो-यो फिटनेस टेस्ट फेल डाला आहे

क्लासिफाइइस

माणगाव/वरकमध्ये गौशालासाठी जोडपे पाहिजे. शेती कामाचे इच्छक जोडपे संपर्क करा 09405288528 09867055241

है. जनार्यका कृतरकानुः श्रीवद् होसान्या जाहिरातीतील मजुकरार्य प्रकांकी शहारिका कार्याः जाहिर न शहानमा कराया. जाहर रील टावे, राक्षांचे याच्याणी रिवेतचा काहीही संबंध साही, क्रांनी जाहिसातसंबंधी आर्थिक

सोहा पाटीलला विजेतेपद

। ठाणे 🗷 क्रीडा प्रतिनिधी ।

एअरटेल

जिओमध्ये

ठाणे ऑफिसमं क्लबच्या सोहा पाटीलने ठाण आफ्तास क्लबच्या साहा चाटराज्य वर्षस्य गाजकताना गुजरात येथे नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टॅलेंट मीरिज टेनिस स्पर्धेचे बिजेतेप्ट मिळवले. मुलींच्या एकेरीच्या अंतिम लडतीत सोहाने दुसरे मानांकन मिळालेल्या अनन्या भाटियाला चुरशीच्या लढतीत ६-४, ६-४ अशी मात देत अजिक्यपदावर नाव कोरले. मोहाने त्याआयी झालेल्या उपांत्य फेरीच्या लहतीत ५ - ५ अशा बरोबरीनंतर पुडले सलग चार गन मिळवत ९-५ अशा फरकाने गुजरातच्या तन्यो गांधींवर सरही मिळवत ऑतम फेरीत स्थान मिळवले होते. या मोसमातील सोहाचे हे पहिलेच विजेतेपद आहे. बाआधी ३ एप्रिल रोजी झालेल्बा मुंबई चॅम्पियनशिप, २ जून रोजी गुडगाव वेथे झालेल्या गुरगाव - दिह्नी स्पर्धे त व त्याच महिन्यात झालेल्या पाचगणी



अजिंक्यपद स्पर्धेत सोहाला उपविजेतेपदाव समाधान मानावे लागले. सोहा पाटील ही वसंत बिहार शाळेत सातबीत शिकत आहे. तुषार धायगडे टेनिस अकादमीचिंग मध्ये पुढील वर्षासाठी ग्रेडस्लॅम स्पर्धेसाठी तवारी करत आहे.

बॉम्बे जिमखान्याला चौथ्यांदा अजिंक्यपद

माटुंगा जिमखाना मास्टर्स बॅडमिंटन

। मुंबई 🗷 क्रीडा प्रतिनिधी ।

व्यक्ति विक्रमान्याने निर्विवाद वर्चन्य गाजवताना मानग चीर्थ्यादा चौथ्या माटुंगा विमखाना आंतर क्लब मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील सांधिक विजेतेपद मिळवले. याशिवाय त्यांच्या डेन्ने रॉडिक्झने टर्स स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केला. सांधिक लढ़ती अंतिम फेरोत बॉम्बे जिमस्त्रान्याने कॅथलिक जिमस्त्राना अ संघाचा २-१ असा पराभव केला. पहिल्या लढतीत बॉम्बे विमयान्याचे शैलेश दागा आणि गौतम

भारत्या वहतात बाग्य वस्त्रवात्याचा अत्तरहा दाना आणं गास्त्र आआ परागृङ्ग हार्ग्य, त्याचेत पुड्वण दोन्ही साम्न्यांमध्ये अवाह बिलावाला आणि मंगरिश पालेक, जतीत अगरवाल आणि नवाल कुमारो आपणले सामने क्रिकट साधिक विकेशेष्ट मिळवले, बांग्वे विस्तारानाच्या हेते रॉडिकटले मिळ दुरेरी आणि माहिला दुरेरीचे विकेशेष्ट मिळवून दुरेरी यक्ष संपाल केले. या चौष्णा बांग्रीही मुंबरेतील आपाडीच्या संपानी चा स्थ्येत सहमाग

तरुण ॲडव्हरटायझिंग

जे. के. ॲडब्बस्टायझिंग २२६६३७४२ २२६६५१२६

मयुर ॲडव्हटायझिंग ९८९२७२२६३६/

९०२९७१२६३६

साहिल ॲडव्हटायडिंग

24805088

9773344037

मिलिट एम. ऑडस्सरटायझिंग

9८२०७२५४८८ २५३७८९३४

मंगल ॲडकटावझिंग

86922648

9649999340

अधर्व पब्लिमीटी

९००४४००५८३ ९२२३१५८९२४

..

या सदरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. विनोद रोकडे ९८२०२७४१०३ सुनील हांडे ७२०८३८९६९१

रु. 2000/- भरा व 20 शब्दांची जाहिरात एक महिना दररोज प्रकाशित करा. अधिक माहितीसाठी संपर्क :

विनोद रोकडे 9820274103

भांड्य पश्चिम

संदीप ॲडव्हरटाझिंग २५९४३०५३, ९८२०७५०९२२

मुलुंड पश्चिम

महेश ॲडव्हरटायझिंग

२५६८२४६९, २५९१६७३५

बी. वाय. पी. पब्लिसीटी २४२२९२४१ कुशे ब्रदर्स ९९२०६४०६८९

माहिम

टाइम ॲडव्हरटायॉझंग २४४५३३६०

सॅन्ट्रल ॲडव्हरटायझिंग ९१६७३७५४६८

चारुदल ॲडव्हरटापड़िंग

अधग

प्राईम पब्लिसीटी 80E0E295

क्युऑन पब्लिसीर्ट ९७६९९८७६१२

धोरीवली (प.)

एक्सप्रेस ॲडव्हरटायझिंग २८३३७७९९/ २८३३९९७७

पर्वोटय ॲडकरटायकिंग 9599666968

निखारंगे ॲडव्हरटायझिंग 26962944 चाटकोपर

के पार्थ परिलसिटी २५०१३२३२, १८१९११६११६

स्मित ॲडव्हरटाग्निंग २५००५५३१

सुपर ॲडव्हरटायझिंग २५१५४३७४

ताज पव्लिसिटी सर्व्हिसेस २३०५४८९४, २३०७९८५४

गोरेगाव वेस्ट

अंडमायर पव्लिमिटी 90309039

श्री रेखा ऑडस्टर्टायर्किंग 29704033

> लोव कम्युनिकेशन 25249200

ऑड रिझल्ट सव्हिसेंस २८७६२१५७

अग्रितंत ऑडरहररायविंग श्री महाप्रन्या ॲडव्हस्टापडिंग 22420846 9378397349

करी रोड

मनज्योत ॲडकरटायझिंग SEEOOBXF विक्रोळी पश्चिम

सदगुरू ॲडव्हरटाझि २५७९४९३३, २५७९३००३

8 8 9

खांगर बीटी **20088225**

प्रणव पब्लिमीटी ४२७५९९९

वरळी

हर्षदा मीडीया कम्युनिकेशन्म १६१९८४०५७५ ९३२२०४१६२२

गणेश ॲडव्हरटावर्झिंग २३४२९६३

व्हाईट ॲडव्हरटायझिंग २८१७१२१६, ६५५२९८०४

वसर सुगो ॲडव्हस्टावझिंग

9644927379 9277079776

एस. कुमार पब्लिसिटी ३९१२५७७४/

२७८९५७७४ मो. ९६१९९००३३१७

● ● ● ● ●

यथ सॉकर विजयी

मुंबई । युध सांकर अंकडमीने कंच्यूरीयना एक्सी संघाच २-१ असा पराभव करत मुंबई किला फुटबॉल संघटनेच्या थर्ड हिब्किक्स कहततील पूर्ण कीन गुणांची कमाई केली. ब्रेडेंन गोमंडम आणि रिशार कोटियनने प्रत्येकी एक गोल करत संघाला विजयी केली, पराभृत संधाकडून करण पंडारकरने गोल केल

सिदुरजीया कार्योकेयिकल्स लिमिटेड टक (2400काशस्त्र 20177) तीव कर्याल और जीत कार्योक्त केल प्रकार के बी. जीत वह जी जात कार्याल सेटीस

भारतार हो पुरुष रेपाल के वे, कार्यके प्रांतवारक १ संस्थात, विशेष ४४ मध्यक, २०५० देवी च १८०० बदान, व्यक्ति, स्टेमले १४८६० तम्य केन्द्र, व्यक्त प्रतिकासका, एक्सेक्सले, अनं चहुँद, १९०० दंद, वर्षक पुन्न-वर्षाण के प्रतिकास सुन्नक्सले सुन्न सम्बद्धा प्रतिकासका अर्थिक सम्बद्धा केन्द्र

in felosos ta falt re

en affekts yfgw fiel state ene alanger s

युवराज हायजीन प्रोडक्टस लिमिटेड

GIN : L749bMH1995PLG220253 लॉट क्र. ए-५५०, १ला मजला, टीटीमी इंडस्टीयल इस्टेट, एकआपडीमी

व्यक्ति क. १-५५०, १०० स्थान, ठीनी इस्टीम्म १६८८, एक्सम्बर्धीची, पाण्ये गाह, व्यक्ति पूर्व १०० ३०५, व्यक्ति स्थान प्राप्त स्थान प्राप्त स्थान प्रमुक्ति १०० ३०५, इ.स. १०२२-१७०८६९९१; ई-मैत प्याप्त अवश्रीकार्यकः प्रमुक्ति । १००० स्थान स्

आयों के करणार पित. केशीन पुरुवा, १५ अगिरा, २०१७ पात शासार जार सेवसीम जान प्रसाद असमिल की स्वास्त्र में अस्परीय (२०१७) में से संबंधिय सर्वास्त्र असमिल की स्वस्त्र में अस्परीय (२०१७) में से संबंधिय सर्वास्त्र असमिल की स्वस्त्र अस्परीय अस्परीय (२०१०) पूर्ण केशी आहे. क्षेत्री कायत, २०१३ च्या अनुच्छेद ११ च्या अनुचेद्य ११ च्या अस्परीय प्रमाद ११ च्या ११ च्

मापविषेद्धते नतदान प्रक्रियये निष्याः आणि फाटाकि पण्टाने गाः पाठण्यासादी निर्मेशक सण्दा निष्यतो करण्यात आसी आहे. निर्मेशकांच्या आधानासाद घोषित निकास विहोत कालावधीमध्ये कंपनीच्या संकेतस्थातकर प्रदर्शित करण्यात चेहेन. सदर निकास स्टीक

कारामधीमधी केमरीच्या मेंकामध्याल प्रतिनित्त करणा चेता, सार निकास स्टीक स्थापनिवास केम.

ई-बोर्ट्डिंग संबंधीत विकास केंद्रित स्थापनिवास स्टेक्ट एक्ट्रिया संबंधीत विकास प्रतिकास प्रतिकास मान्य स्थापनिवास केंद्रिया संबंधीत विकास यह सक्तरील, ने-बोर्ट्डिंग संवंधीत विकास प्रतिकास किया गालाव्यों असावास, सम्बाद अक्करणांत्र्यातीक त्या संदेशी क्षेत्रीत विकास क्षेत्रीत अस्ति केंद्रिया (प्रत्याम्य) आर्थित ई-बोर्ट्डिंग स्विकास प्रतिकास क्षेत्रीत अस्ति केंद्रिया स्थापनिवास क्षेत्रीत अस्ति केंद्रिया स्थापनिवास केंद्रिया स्थापनिवास क्षेत्रीत केंद्रिया स्थापनिवास स्थापनिवास केंद्रिया स्थापनिवास स्य

स्थळ : नवी मुंबई दिनांक : ४ सप्टेंबर, २०१७

युवराज हायजीन प्रोडक्टम लिमिटेडकरित विशाल कमपानी

व्यवस्थापकीय संचालक बीआयएन :०३३३५७१७